

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित

नागरीकांची सनद

गृहनिर्माण भवन, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई -४०० ०५१ येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी) या कार्यालयातील कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल

| | | |
|---|---|---|
| कार्यालयाचे नाव | : | शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित |
| पत्ता | : | गृहनिर्माण भवन, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ |
| कार्यालय प्रमुख | : | व्यवस्थापकीय संचालक |
| शासकीय विभागाचे नाव | : | गृहनिर्माण विभाग |
| कोणत्या मंत्रालयातील | : | गृहनिर्माण विभाग |
| खात्याच्या अधिनस्त कार्यक्षेत्रे | : | मुंबई महानगर प्रदेश |
| भौगोलिक कार्यनुरूप | : | मुंबई शहर,मुंबई उपनगरे, ठाणे, कल्याण, डोऱ्बिवली, नवी मुंबई,उल्हासनगर, भिंवंडी निजामपूर, वसई विरार,मीरा रोड, भायंदर, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग इत्यादी. |
| विशिष्ट कार्ये | : | मुंबई महानगर प्रदेशातील झोपडीधारकांसाठी पुनर्वसन योजना राबविणे तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी परवडणारी घरे बांधणे. |
| विभागाचे ध्येय व धोरण | : | १.शासकीय वा अशासकीय संस्थेच्या/खाजगी मालकीच्या मोकळ्या भुखंडावर परवडणा-या घरांच्या योजना राबविणे. २.वाद/विवाद विरहीत झोपडपट्टीनी व्याप्त जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे. ३. एखादा विकासक काही कारणामुळे योजना राबविण्यास असमर्थ ठरल्यास व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सदर योजना शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितकडे नियामाप्रमाणे वर्ग केल्यास त्या योजना कार्यान्वित करणे. ४. केंद्र शासनाच्या ६ जानेवारी २०११ च्या अधिसुचनेनुसार सी . आर. झेड. बाधित क्षेत्रातील झोपडपट्ट्यांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे. |

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित

| अ. क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करण्यात येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
|---------|--|--|---|---|
| १ | भू-संपादन विषयी - खाजगी जमिनधारकाकडून शासनाकडून महानगरपालिकेकडून व इतर मार्गानी जमिनी प्रदान करून घेणे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो. | व्यवस्थापक (पणन) | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| २ | वास्तुशास्त्रीय कामकाजाविषयी - मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी व्याप्त भूखंडावर तसेच मोकळ्या भूखंडावर ज्या गृहनिर्माण योजना राबविल्या जातात त्यामध्ये पुनर्वसन घटक, प्रकल्पबाधित घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट व औद्योगिक उत्पन्न गट या गृहनिर्माण योजनांसाठी नियोजन नकाशे, अभियास तयार करणे व त्यास मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणे. | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो. | वास्तुशास्त्रज्ञ, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक व लिपिक संवर्ग | उपमुख्य अभियंता/ शिप्रम दुरध्वनी क्रमांक २६५९१०८७ |
| ३. | स्थापत्य अभियांत्रिकी- मुंबई महानगर प्रदेशातील, मोकळ्या भूखंडावर तसेच झोपडपट्टी व्याप्त भूखंडावर घर बांधणी प्रकल्प राबविणे व कार्यालयीन इमारतीची देखभाल दुरुस्ती करणे. शिप्रम वसाहतीच्या बाह्य सुविधांची देखभाल दुरुस्ती व उन्नतीकरण करणे, याकरीता संबंधित असलेल्या तांत्रिक बाबी जसे की, अ) प्रशासकीय मान्यता ब) तांत्रिक मान्यता क) प्रारूप निविदा मंजूरी ड) निविदा मंजूरी मोकळ्या भूखंडाचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे तसेच लाभार्थीना भूखंडाचा/ सदनिकांचा ताबा देणे इ. सेवा पुरविण्यात येतात. | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व लिपिक संवर्ग | मुख्य अभियंता/ शिप्रम दुरध्वनी क्रमांक २६५९१०८७ |

| अ. क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करण्यात येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
|------------|---|---|--|--|
| ४. | शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितमार्फत विविध ठिकाणी बांधल्या जाणा-या विक्री घटकातील निवासी व अनिवासी सदनिकांचे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कंपनीला प्राप्त होणारे परिवर्तनीय विकास हक्क (TDR) यांचे वर्तमानपत्रामध्ये तसेच ई-निविडेढ्वारे वितरणाची कामे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | व्यवस्थापक (पणन)/ सहाय्यक व्यवस्थापक (पणन) | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| ५ | अ) शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितमार्फत राबविल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांचे परिशिष्ट-२ निर्गमित करणे | ९० दिवस व कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | ब) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाकडून उपलब्ध झालेल्या कायमस्वरूपी संक्रमण सदनिका तथा प्रकल्पबाधितांना देण्यात येणाऱ्या पर्यायी कायमस्वरूपी सदनिकांबाबत सर्व कामे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | क) पुनर्वसन घटक/ प्रकल्पग्रस्तांची वितरणपत्रे तयार करणे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | उपसमाज विकास अधिकारी, | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | ड) पात्र पुनर्वसन घटक/ प्रकल्पग्रस्तांच्या वितरणपत्रांची तपासणी करणे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येतो | समाज विकास अधिकारी, | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |

| | | | | |
|------------|--|---|--|--|
| अ. क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करण्यात येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
| | इ) पुनर्वसन/प्रकल्पबाधितांना सोसायटी स्थापनेबाबत माहिती देणे व आवश्यक कागदपत्रे पुरविणे | आवश्यकतेनुसार एक व सात दिवसांच्या कालावधीत सेवा पुरविली जाते व इतर बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार निंयं घेण्यात येतो | समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी | महाव्यवस्थापक (पणन) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| ६ | कार्यालयीन सर्व वित्तविषयक कामकाज अ) पगार व तत्सम भत्ते देयके, आस्थापनाविषयक धोरणात्मक प्रकरणे | वेतन देयकाच्या कालावधीनुसार प्रकरणनिहाय शेज्यांच्या पूर्ततेस लागणारा कालावधी (दहा दिवस) | लेखाधिकारी | महाव्यवस्थापक (वित्त) दुरध्वनी क्रमांक २६५९०५८८ |
| | ब) आकस्मिक खर्चाची व इतर खर्चाविषयी अदायगी जसे दुरध्वनी, मोबाईल, सेवक भत्ता, वृत्तपत्र भत्ता इत्यादी देयके अदा करणे | देयके प्राप्त झाल्यावर तीन दिवस | लेखाधिकारी | महाव्यवस्थापक (वित्त) दुरध्वनी क्रमांक २६५९०५८८ |
| ७ | शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्या. या अंतर्गत कार्य करणा-या अधिकारी/ कर्मचारी यांच्याबाबत प्रशासनाकडून करण्यात येणा-या प्रशासकीय कामाविषयी तसेच खालील कामकाजाविषयी अ) कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत. | कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी तीन महिने | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | ब) अधिका-यांची/ कर्मचा-यांची सेवापुस्तके अद्यावत ठेवणे, रजा लेखे व तत्संबंधी पत्रव्यवहार पाहणे | दरमहा | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | क) प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांचे रजा वेतन व निवृत्ती वेतन अंशदानाबाबत कार्यवाही | वर्षातून एक वेळा एप्रिल महिन्यात | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |
| | ड) वेतननिश्चयी बाबतची प्रकरणाविषयी कार्यवाही, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे निकालात काढणे. | १५ दिवस | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९९८९ |

| अ. क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करण्यात येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
|------------|---|---|--|--|
| | इ) रजेच्या अर्जावर कार्यवाही, प्रवास भत्यांची देयके मंजूर करणे, पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, इतर कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सर्वसाधारण पत्रावर कार्यवाही करणे | ७ दिवस | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९८९ |
| | ई) वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती करण्याबाबत, गोपनिय अहवाल लिहिणे, शेरे कळविणे व त्यावर कार्यवाही, नविन वाहन खरेदी, वाहनदुरुस्ती, वाहने भाड्याने घेणे, जुन्या वाहनाची विल्हेवाट लावणे इ. काये | १ महिना | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९८९ |
| | ज) विभागीय चौकशीबाबतची प्रकरणे निकाली काढणे | चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर ३ महिने | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९८९ |
| | झ) कार्यालयीन देखभाल, दुरुस्ती, साधनसामुग्री खरेदी इ. | कार्याच्या आवश्यकतेनुसार आवश्यक कालावधीत | व्यवस्थापक (प्रशा) | महाव्यवस्थापक (प्रशा) दुरध्वनी क्रमांक २६५९९८९ |
| | ट) माहितीच्या अधिकारांतर्गत मागविण्यात आलेली माहिती | ३० दिवस | माहिती अधिकारी/ जन माहिती अधिकारी सहाय्यक माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय माहिती अधिकारी/ कंपनी सचिव दुरध्वनी क्रमांक २६५९९८९ |